

**KINETIC ENGINEERING LIMITED**

Regd. Office : Kinetic Innovation Park, D-1 Block,  
Plot No. 18/2, H. K. Firodia Road, MIDC,  
Chinchwad, Pune - 411 019. (India)

Tele. : +91-20-66142049  
Fax : +91-20-66142088 / 89

CIN : L35912MH1970PLC014819

Website : [www.kineticindia.com](http://www.kineticindia.com)

**Date:** 12<sup>th</sup> February, 2021

To  
The Manager - Corporate Relationship Department  
**BSE Limited,**  
1<sup>st</sup> Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,  
Fort, Mumbai- 400 001  
Maharashtra, India

**Scrip Code:** 500240

**Subject** Postal Ballot Notice- Newspaper Publication

Dear Sir / Madam,

Pursuant to the provisions of Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith newspaper advertisement published in Financial Express and Loksatta, both dated 12<sup>th</sup> February, 2021 about Postal Ballot Notice and E-voting.

Kindly take the same on your records.

Thanking you,  
Yours sincerely,

**For Kinetic Engineering Limited**

Nikhil Deshpande  
**Company Secretary**



**Encl:** As above



**KINETIC ENGINEERING LIMITED**  
 Regd. Office : D-1 Block, Plot No. 18 / 2, MIDC, Chinchwad, Pune 411019, MH, India | Tel.: (Board) +91-20-66142049/78  
 Fax: +91-20-66142088/89 | E-mail: kelinvestors@kineticindia.com  
 Website: www.kineticindia.com | CIN: L35912MH1970PLC014819

## POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING

NOTICE is hereby given that pursuant to Section 110 and other applicable provisions of the Companies Act 2013 (the Act) read with the Rules made thereunder and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, (Listing Regulations) 2015, Kinetic Engineering Ltd. (the 'Company') has proposed two resolutions for approval of its Members by postal ballot:

The Ministry of Corporate Affairs ('MCA') vide its circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020 and 5th May, 2020, read with General Circular dated 31st December, 2020 (the 'MCA Circulars') has allowed the companies till 30th June 2021, to obtain approval of shareholders by postal ballot through e-voting only, dispensing with the requirement of obtaining the said approval by sending physical notices and posting of ballots by the shareholders. Accordingly, the Company has sent the postal ballot notice by e-mail to the Members on Thursday, 11th February, 2021 whose names appeared in the register of members / register of beneficial owners as on Friday, 5th February, 2021 (End of Day), after providing sufficient opportunity to the Members who have not registered their email ID, to register the same with the Company or their depository participants.

In view of these 'MCA circulars' and in compliance with the provisions of Section 108 and other applicable provisions of the Act read with the Rules made thereunder and Regulation 44 of the Listing Regulations the Company is providing facility to the Members to cast their votes through electronic voting system ('remote e-voting') only on the e-voting platform provided by Central Depository Services (India) Ltd. (CDSL).

The voting rights of the Members shall be reckoned with respect to the equity shares held by them as on Friday, 5th February, 2021 (End of Day), being the 'cut-off date' fixed for this purpose. Any person who is not a Member as on the cut-off date should treat this notice for information purpose only.

Voting period shall commence from Saturday, 13th February, 2021 (9:00 a.m.) and end on Sunday, 14th March, 2021 (5:00 p.m.); after which the remote e-voting facility shall not be allowed.

Members, who have not received the postal ballot notice may apply to the Company/ CDSL and obtain the same. Postal ballot notice is available on the Company's website at www.kineticindia.com, on CDSL's website at www.evotingindia.com and BSE's website at www.bseindia.com.

Results of the voting will be announced by Tuesday, 16th March 2021 at the Registered Office of the Company at D-1 Block, Plot No. 18/2, MIDC, Chinchwad, Pune - 411019 MH India, by placing the same along with the Scrutinizer's Report on the Company's website at www.kineticindia.com and on CDSL's website at www.evotingindia.com and shall also be communicated to BSE Limited, where the shares of the Company are listed.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

By order of the Board  
**For Kinetic Engineering Ltd.**  
 Sd/-  
**Nikhil Deshpande**  
 Company Secretary

Place: Pune  
 Date: 11<sup>th</sup> February, 2021

## FINANCIAL EXPRESS

### Public Notice

Notice is hereby given to all public by my client that they have agreed to Purchase all that the 25% undivided share "Western Side Portion" out of twin bunglow units together with proportionate land area admeasuring 90 Sq. Mtrs. out of the said plot i.e. (all that piece and parcel of A), unit bearing No. 1, on the ground floor mall carpet area admeasuring 85.23 Sq. Mtrs. inclusive of balconies and top terrace admeasuring 50.84 Sq. Mtrs along with exclusive car parking space admeasuring 31.24 Sq. Mtrs. garden open space admeasuring 39.86 Sq. Mtrs. constructed on plot admeasuring 200 Sq. Mtrs. out of the NA plot Bearing No. 32 admeasuring 236.30 Sq. Mtrs. out of the S. No. 1 Hissa No. 7 situated and lying in Village Balewadi, Taluka Haveli, District Pune, within the limits of the Pune Municipal Corporation and within the jurisdiction of Sub-Registrar Haveli District Pune from its owner mentioned below

That my client Mr. Mandar Raghunath Jawalgiar and Mrs. Renuka Mandar Jawalgiar have agreed to Purchase the said property from its owner Mr. Sanjay Shambhulal Agarwal . My client declares that as per the documents, the said property is owned and possessed by Mr. Sanjay Shambhulal Agarwal and they intend to purchase the same from them. Also Mr. Sanjay Shambhulal Agarwal have indemnified the purchasers and/or any person/body of corporate/ financial institution claiming through my client for any defect in the title of Mr. Sanjay Shambhulal Agarwal. Objections if any may be conveyed with cogent proof to me directly within a period of 14 days through phone or letter.

**Manas Mishra, Advocate**  
 401 Gulmohar Centre Point, S. No.34/5,  
 Near Inorbit, Nagar Road,  
 Pune-14 Ph: M-9823149864  
 Place : Pune Pune-14 Ph: M-9823149864  
 Date : 12th February 2021 email id: manasmishraa15@gmail.com

### KONARK COMMERCIAL LIMITED

CIN: L51109AS1989PLC002916  
 Regd. Office: B. R. Chandak Market, Marwari Paty, Ward No. 6, Jorhat, Guwahati-785001, (Assam)  
 Email: info.konarkcommerciallimited@gmail.com, Website: www.konarkcommercial.com

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and nine months ended December 31, 2020  
 (₹ in lakhs)

S. No.	Particulars	Quarter ended 31.12.2020 (Unaudited)	Nine months ended 31.12.2020 (Unaudited)	Quarter ended 31.12.2019 (Unaudited)
1	Total income from operations (net)	1.45	5.22	7.46
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2.55	8.69	7.06
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2.55	8.69	7.06
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2.55	8.69	7.06
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2.55	8.69	7.06
6	Equity Share Capital	50.00	50.00	50.00
7	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not annualised)	-	-	-
	Basic:	(0.22)	(0.69)	0.08
	Diluted:	(0.22)	(0.69)	0.08

#### NOTES:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity www.namokartrade.com.
- Financial results for the quarter and nine months ended December 31, 2020 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on February 11, 2021.

For and on behalf of the Board of Directors  
 Sd/-  
**Vishal Kumar Sharma**  
 Whole-Time Director  
 DIN: 07310503

Date : 11.02.2021  
 Place : Guwahati

LUMAX INDUSTRIES LIMITED				
LUMAX		Regd. Office : 2 <sup>nd</sup> Floor, Harbans Bhawan-II, Commercial Complex, Nangal Raya, New Delhi-110046 Website: www.lumaxworld.in/lumaxindustries, Tel: +91 11 49857832 Email: lumaxshare@lumaxmail.com, CIN: L74899DL1981PLC012804		DK JAIN GROUP
<b>EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31<sup>st</sup> DECEMBER 2020</b>				
(₹ in lakhs unless otherwise stated)				
PARTICULARS	Quarter Ended 31 December 2020 (Un-audited)	Nine months ended 31 December 2020 (Un-audited)	Quarter Ended 31 December 2019 (Un-audited)	
Total Revenue from operations	<b>44,624.24</b>	<b>92,159.02</b>	38,324.72	
Net Profit / (Loss) for the period before tax	<b>3,526.68</b>	<b>(881.54)</b>	2,519.89	
Net Profit / (Loss) after tax	<b>1,981.94</b>	<b>(455.08)</b>	1,889.86	
Total comprehensive income / (loss)	<b>1,958.72</b>	<b>(521.27)</b>	1,831.80	
Equity Share Capital	<b>934.77</b>	<b>934.77</b>	934.77	
Earnings / (Loss) per share (of ₹10 each) (for continuing operations):				
Basic:	<b>21.20</b>	<b>(4.87)</b>	20.22	
Diluted:	<b>21.20</b>	<b>(4.87)</b>	20.22	
<b>Notes:</b>				
1. Based on the guiding principles given in Ind AS 108 on 'Operating Segments', the Company's business activity fall within a single operating segment, namely Automotive component segment. Accordingly, the disclosure requirements of Ind AS 108 are not applicable.				
2. Key information on Standalone Financial Results is as follows:				
(₹ in lakhs unless otherwise stated)				
PARTICULARS	Quarter Ended 31 December 2020 (Un-audited)	Nine months ended 31 December 2020 (Un-audited)	Quarter Ended 31 December 2019 (Un-audited)	
Total Revenue from operations	<b>44,624.24</b>	<b>92,159.02</b>	38,324.72	
Net Profit / (Loss) before tax	<b>2,579.02</b>	<b>(1,134.10)</b>	2,205.63	
Net Profit / (Loss) after tax	<b>1,365.56</b>	<b>(617.77)</b>	1,628.24	
3. The Company's operations were adversely impacted by the outbreak of the COVID-19 pandemic and the consequent lockdown announced by the Government of India. The operations have been resumed with requisite precautions in place. The operations of the company have gradually started moving towards normalcy, though the challenges still prevail. The situation is continuously evolving and management will continue to monitor any material changes arising due to the impact of this pandemic on the financial and operational performance of the Company and take necessary measures to address the situation.				
4. The above results for the quarter and nine months ended 31 December 2020 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11 February 2021. The unaudited results for the current quarter and nine months ended have been reviewed by the Statutory Auditor of the Company.				
5. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and nine months ended 31 December 2020, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and nine months ended 31 December 2020, are available on the Stock Exchange websites of NSE (www.nseindia.com) and BSE (www.bseindia.com) or Company's website (www.lumaxworld.in/lumaxindustries).				
For and on behalf of the Board of Directors of Lumax Industries Limited				
Sd/- <b>Deepak Jain</b> Chairman & Managing Director DIN: 00004972				
Place : Gurugram Date : 11 February 2021				

This is a public announcement for information purposes only and is not a prospectus announcement. This does not constitute an invitation or offer to acquire, purchase or subscribe for securities. Not for release, publication or distribution, directly or indirectly, outside India.



## RAILTEL CORPORATION OF INDIA LIMITED

Our Company was incorporated as "RailTel Corporation of India Limited" on September 26, 2000, as a public limited company under the Companies Act, 1956, and the certificate of incorporation was issued by the Assistant Registrar of Companies, N.C.T. of Delhi and Haryana. Our Company received its certificate for commencement of business from the Deputy Registrar of Companies, N.C.T. of Delhi and Haryana on October 9, 2000. For details of changes in the registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 146 of the red herring prospectus dated February 9, 2021 ("RHP").

Registered and Corporate Office: Plate – A, 6<sup>th</sup> Floor, Office Block, Tower-2, East Kidwai Nagar, South Delhi, New Delhi 110023, India.

Contact Person: Jasmeet Singh Marwah, Company Secretary and Compliance Officer;  
 Telephone: +91 11 2290 0600; E-mail: cs@railtelindia.com, Website: www.railtelindia.com; Corporate Identity Number: U64202DL2000GOI107905

**OUR PROMOTER: THE PRESIDENT OF INDIA, ACTING THROUGH THE MINISTRY OF RAILWAYS, GOVERNMENT OF INDIA**

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO 87,153,369 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH ("EQUITY SHARES") OF RAILTEL CORPORATION OF INDIA LIMITED (OUR "COMPANY" OR THE "ISSUER") THROUGH AN OFFER FOR SALE BY THE PRESIDENT OF INDIA, ACTING THROUGH THE MINISTRY OF RAILWAYS, GOVERNMENT OF INDIA (THE "SELLING SHAREHOLDER"), FOR CASH AT A PRICE OF ₹ [•] PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [•] PER EQUITY SHARE) (THE "OFFER PRICE"), AGGREGATING TO ₹ [•] MILLION (THE "OFFER").

UP TO 500,000 EQUITY SHARES MAY BE RESERVED FOR ELIGIBLE EMPLOYEES (THE "EMPLOYEE RESERVATION PORTION"). THE OFFER LESS EMPLOYEE RESERVATION PORTION IS REFERRED TO AS THE NET OFFER. THE OFFER WILL COMPRISE A NET OFFER OF UP TO 86,653,369 EQUITY SHARES AND THE EMPLOYEE RESERVATION PORTION OF UP TO 500,000 EQUITY SHARES.

**QIB Portion: Not more than 50% of the Net Offer**

**Retail Portion: Not less than 35% of the Net Offer**

**Non-Institutional Portion: Not less than 15% of the Net Offer**

**Employee Reservation Portion: 500,000 Equity Shares**

**Price Band: ₹ 93 to ₹ 94 per Equity Share of face value of ₹ 10 each.**

**The Floor Price is 9.30 times the face value of the Equity Shares and the Cap Price is 9.40 times the face value of the Equity Shares.**

**Bids can be made for a minimum of 155 Equity Shares and in multiples of 155 Equity Shares thereafter.**

**ASBA\*** | Simple, Safe, Smart way of Application!!!

\*Applications Supported by Blocked Amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account. For further details, check section on ASBA below.

**Mandatory in public issues. No cheque will be accepted.**



**UPI-Now available in ASBA for Retail Individual Bidders ("RIBs")\*\*.**  
 Investors are required to ensure that the bank account used for bidding is linked to their PAN.

**UPI – Now available in ASBA for RIBs applying through Registered Brokers, DPs & RTAs. RIBs also have the option to submit the application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked online trading, demat and bank account.**

\*ASBA has to be availed by all the investors except anchor investors. UPI may be availed by RIBs.

For details on the ASBA and UPI process, please refer to the details given in ASBA Form and Abridged Prospectus and also please refer to the section "Offer Procedure" beginning on page 353 of the RHP. The process is also available on the website of Association of Investment Bankers of India ("AIBI") and Stock Exchanges in the General Information Document. ASBA Forms can be downloaded from the websites of BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE"), and together with BSE, the "Stock Exchanges" and can be obtained from the list of banks that is displayed on the website of SEBI at www.sebi.gov.in.

\*\*List of banks supporting UPI is also available on the website of SEBI at www.sebi.gov.in. For the list of UPI Aps and Banks live on IPO, please refer to the link: www.sebi.gov.in. ICICI Bank Limited has been appointed as Sponsor Bank for the Offer, in accordance with the requirements of the SEBI Circular dated November 1, 2018. For offer related grievance investors may contact: ICICI Securities Limited - Mr. Shekhar Anandil / Mr. Rupesh Khant (+91 22 2288 2460) (railtel ipo@icicisecurities.com); IDBI Capital Markets & Securities Limited - Mr. Indrajit Bhagati / Mr. Sumit Singh (+91 22 2217 1700) (railtel ipo@idbicapital.com) or SBI Capital Markets Limited - Mr. Sambit Rath / Mr. Karan Savardekar (+91 22 2217 8300) (railtel ipo@sbicaps.com). For UPI related queries, investors can contact NPCI at the toll free number: 18001201740 and Mail id: ipo.upi@npci.org.in.

#### Risks to Investors:

- The three Book Running Lead Managers associated with the Offer have handled 27 public offers in the past three years, out of which 12 Issues closed below the offer price on listing date.
- Average cost of acquisition of Equity Shares for the Selling Shareholder in Offer is ₹ 10 per Equity Share and Offer Price at upper end of the Price Band is ₹ 94.
- Weighted average return on Net Worth for Fiscals 2020, 2019 and 2018 is 10.47%.
- The P/E of Nifty Fifty as on February 9, 2021 is 41.97.

#### BID/OFFER PROGRAMME

**BID/ OFFER OPENS ON\*: TUESDAY, FEBRUARY 16, 2021**

**BID/ OFFER CLOSES: THURSDAY, FEBRUARY 18, 2021**

\*Our Company and the Selling Shareholder in consultation with the BRLMs may consider participation by Anchor Investors, in accordance with the SEBI ICDR Regulations. The Anchor Investor Bidding Date shall be one Working Day prior to the Bid/Offer Opening Date i.e. Monday, February 15, 2021.

#### CORRIGENDUM - NOTICE TO INVESTORS

In reference to the red herring prospectus dated February 9, 2021 ("RHP") filed with the Registrar of Companies, N.C.T. of Delhi and Haryana, Securities and Exchange Board of India and the Stock Exchanges read with the advertisements for announcement of the Price Band and the Minimum Bid Lot dated February 10, 2020 in relation to the Offer ("Advertisements"), the Bid cum Application Form, the Abridged Prospectus and any other material issued in respect of the Offer, investors should note the following:

- Page 125 and 284 - In the table setting forth certain information relating to our revenues from operations for our services, the amount of revenue from operation mentioned against the title "Telecom Infrastructure Services - IP-1 Services" for six months ended September 30, 2020, should be read as ₹ 682.13 million.
- Page 135 - The approximate aggregate value of the orders for Managed Services for State Government Entities should be read as ₹ 3,271.67 million.

Accordingly, the RHP, the Advertisements including the statutory advertisement and price band advertisement, the Bid cum Application Form, the Abridged Prospectus and any other communication and advertisements issued by or on behalf of the Company in relation to the Offer stand amended to the extent of and should be read with the above.

All capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the RHP

For RAILTEL CORPORATION OF INDIA LIMITED  
 On behalf of the Board of Directors  
 Sd/-  
 Company Secretary & Compliance Officer

Place: New Delhi  
 Date: February 11, 2021

RailTel Corporation of India Limited is proposing, subject to, applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the red herring prospectus dated February 9, 2021 ("RHP") with RoC on February 10, 2021. The RHP is available on the websites of SEBI, BSE and NSE at www.sebi.gov.in, www.bseindia.com, respectively, and is available on the website of the BRLMs at i.e., www.icicisecurities.com, www.idbicapital.com, and www.sbicaps.com. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision. Please note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please see the section entitled "Risk Factors" beginning on page 25 of the RHP.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "U.S. Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S and applicable laws of the jurisdictions where such offers and sales are made. There will be no public offering in the United States.

CONCEPT



## VOLTAMP TRANSFORMERS LIMITED

CIN : L31100GJ1967PLC001437

Regd. Off. : Makarpura, Vadodara – 390014.

Email : voltamp@voltamptransformers.com Website: www.voltamptransformers.com

Phone : +91 265 2642011/12, 3041403/480 Fax : 2646774, 3041499

### EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31<sup>st</sup> DECEMBER, 2020

(Rs.in Lakhs)				
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2020 (Unaudited)	Nine months Ended 31.12.2020 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2019 (Unaudited)
1	Total income from operations (net)	17574.98	40833.30	25132.72
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	4059.36	9901.05	4054.16
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4059.36	9901.05	4054.16
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3206.05	8115.46	3503.74
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(8.09)	(27.41)	(1.42)
6	Paid up Equity Share Capital (face value of Rs.10 each)	1011.71	1011.71	1011.71
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	---	---	---
8	Earnings Per Share (not annualised)			
	Basic:	31.68	80.22	34.63
	Diluted:	31.68	80.22	34.63

#### Notes:-

- The above unaudited results for quarter and nine months ended 31st December 2020 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on Thursday, 11th February 2021.
- The above is an extract of the detailed format of Quarter / Nine months ended 31st December 2020 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website at www.voltamptransformers.com and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

For and on behalf of Board of Directors  
**FOR VOLTAMP TRANSFORMERS LIMITED**  
**KUNJAL L. PATEL**  
 VICE CHAIRMAN & MANAGING DIRECTOR

Place : Vadodara  
 Date : 11th February, 2021

### JCK INFRASTRUCTURE DEVELOPMENT LIMITED

CIN:L70102KA1979PLC003590

Regd Office: 309, First Floor, West Minster Building, 13 Cunningham Road, Bengaluru - 560 052

#### Extract of the Statement of Standalone Un-audited Financial Results for the Quarter and Nine months Ended 31st December 2020

Sl. No.	Particulars	3 Months ended 31.12.2020	Preceding 3 Months ended 30.09.2020	Corresponding 3 Months ended	Year to date figures for current period	Year to date figures for current period	Previous Year ended 31.03.2020
(Rs. In Lakhs)							
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income	197.69	114.22	148.72	461.12	440.20	611.47
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax)	19.43	17.03	23.44	60.17	54.89	97.05
3	Net Profit/(Loss) for the period after Tax	14.82	15.67	19.59	50.08	45.82	90.97
4	Total Comprehensive Income (OCI) for the period	-	-	-	-	-	-
5	Equity Share Capital (FV of ₹10 Each)	416.67	416.67	416.67	416.67	416.67	416.67
6	EPS from Continuing Operations						
	- Basic	0.36	0.38	0.47	1.20	1.10	5.83
	- Diluted	0.36	0.38	0.47	1.20	1.10	5.83

The above is an extract to the detailed format of Quarterly and Nine Months ended Financial results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements ) Regulations 2015. The Full format of the said financial results are available in the website of the company i.e www.jckgroup.in and also in Metropolitan Stock Exchange of India Limited i.e www.msei.in respectively

For and on behalf of the Board of Directors  
 Sd/-  
**Krishan Kapur**  
 Managing Director



